

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलिस निरीक्षकाविरुद्धच्या तक्रारीबाबत

(१) ४६१ (२३-१२-२०१४). श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देण्याबरोबर सर्वसामान्य तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या व पदाचा दुरुपयोग करणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या कृत्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व पुणे जिल्हा पत्रकार संघटनेच्या वतीने दिनांक २ नोव्हेंबर, २०१४ रोजी लोणी काळभोर ठाण्यासमोर लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले आहे, तसेच दिनांक १२ ऑक्टोबर, २०१४ रोजी राज्यांच्या निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याने आयोगाने तेथील प्रभारी निरीक्षकाचा पदभार तात्काळ काढून घेतला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलिस निरीक्षकाच्या अरेरावी बद्दल दिनांक २३ ऑगस्ट, २०१४ रोजी तत्कालीन माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे व पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे पत्रकारांनी लेखी तक्रार केली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासन स्तरावरून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) : (१) पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर यांची फेसबुकावरून बदनामी झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे फिर्यादी होऊन लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३७९/२०१४, भा.द.वि. कलम ३५३, २९४, ४९९, ५००, ५०१, ५०६, ३४ व माहिती तंत्रज्ञान सुधारणा कायदा (२००८) २०००, चे कलम ६६ (अ) प्रमाणे दिनांक १२.१०.२०१४ रोजी गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी पुढारी वृत्तपत्राचे बातमीदार / भाजपा कार्यकर्ते असून त्यांनी इतर व्यक्तीसह दिनांक २ नोव्हेंबर, २०१४ रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशनसमोर उपोषण केलेले आहे. त्यामध्ये पुढारी वृत्तपत्राचे बातमीदारांव्यतिरिक्त इतर कोणीही उपोषणास बसले नव्हते.

दिनांक १३ ऑक्टोबर, २०१४ रोजी विधानसभा निवडणूक २०१४ चे निवडणूक कामकाजासाठी पोलीस निरीक्षक श्री. व्ही.बी.गोळे यांची तात्पुरत्या स्वरूपात त्वरीत प्रभावाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे जा.क्र.प्रली/पशा-३/पोनि/२०१४/२०७३६ दिनांक १३.१०.२०१४ अन्वये नेमणूक करण्यात आलेली होती.

(२) व (३) उपरोक्त गुन्ह्यातील आरोपी यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय, पुणे ग्रामिण येथे दिनांक २३.१०.२०१४ रोजी तक्रारी अर्ज दिल्याचे आढळून आलेले आहे. परंतु मा.मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांचेकडे तक्रारी अर्ज केलेबाबत त्यांचे अभिलेखावर माहिती उपलब्ध नाही.

पालघर जिल्ह्यातील बनावट कुलमुखत्यार पत्राद्वारे जमीनीची होत असलेली बेकायदा विक्री

(२) २६५३ (१५-०१-२०१५). श्री.अब् आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील सर्व्हे क्रमांक ४ हिस्सा क्रमांक १ ची हेक्टर ७२ गुंठे जमिनीचे बनावट कुलमुखत्यार पत्र तयार करून जमिनीची परस्पर विक्री केल्याच्या आरोपाखाली मिरारोड येथील मजाज मुख्यार डोलारे यास पालघर पोलिसांनी माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान अटक केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषिविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) :(१) होय.

(२) प्रस्तुत प्रकरणी पालघर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.क्र.१३५/२०१४ भा.द.वि.स. कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात एका आरोपीस अटक करण्यात आलेले असून अन्य एका आरोपीला मा.न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तुसे (ता.वाडा,जि.पालघर) या गावातील श्री. कांतीलाल पुरुषोत्तम देशमुख

नावाच्या भोंदूबाबाने गैरप्रकाराने गोरगरिबांची लुटमार केल्याबाबत

(३) ३६५८ (१५-०१-२०१५). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्हा या ग्रामीण व आदिवासी जिल्ह्यातील वाडा या तालुक्यामध्ये तुसे या गावी श्री.कांतीलाल पुरुषोत्तम देशमुख नावाच्या भोंदूबाबाने गैरमार्गाने कोटयावधी रुपयांची अवैध संपत्ती गोळा करून गोरगरिबांची लुटमार केल्याबाबत त्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची

वि.स. १८१ (३)

मागणी रुपेश मोकाशी, मु.पो.तुसे, ता.वाडा, जि.पालघर यांनी दि. १८ सप्टेंबर, २०१४ रोजी तत्कालीन मा.मुख्यमंत्री, मा.गृहमंत्री, मा.पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण, मा.पोलीस अधिक्षक पालघर जिल्हा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर निवेदनावर शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,
(३) अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) होय.

(२) प्रस्तुत प्रकरणी वाडा पोलीस ठाणे गु.रजि.नं. २०४/२०१५ भा.दं.वि.स. कलम - ३२८, ४२०, ३२३, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट करण्याबाबतचा अधिनियम २०१३ चे कलम -३, सह इग्ज अॅन्ड मॅजिक रेमीडीज अॅक्ट १९५४ चे कलम -७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यातील आरोपी कांतीलाल देशमुख व इतर दोन व्यक्तींना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वडखळ, ग्रामपंचायत हद्दीतील
कोळवे तलावातील मासे मृत्युमुखी पडल्याबाबत**

(४) ४६५९ (१५-०१-२०१५). श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडखळ, ग्रामपंचायत (ता.पेण जि.रायगड) हद्दीतील कोळवे तलावातील अज्ञात व्यक्तीने विषारी द्रव्य टाकल्याने तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले,त्यानुसार दोषी व्यक्तींविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) हो, हे खरे आहे. वडखळ ग्रामपंचायत (ता.पेण जि.रायगड) हद्दीतील कोळवे तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडलेबाबत दिनांक १७.११.२०१४ रोजी अर्जदार श्री.कमळाकर देवजी पाटील रा.बेनेघाट पो.वडखळ पोलीस ठाणे मध्ये अर्ज केला होता.

(२) व (३) होय, अर्जदार श्री.कमळाकर देवजी पाटील रा.बेनेघाट पो.वडखळ पोलीस ठाणे मध्ये दिलेल्या अर्जावरून त्याचेकडे चौकशी केले असता, सदर अर्जाबाबत त्याची कोणतीही तक्रार नसलेबाबत अर्जदार यांनी दिनांक ०८.१२.२०१४ रोजी दिलेल्या जवाबात लिहून दिले असल्याने सदरचा अर्ज दप्तर फाईल करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**परेल (मुंबई) येथील रिचरिच रूपये या ठिकाणी सौंदर्य सुविधांबरोबरच
पुरुष गिऱ्हाईकांसाठी तरुणी पुरविल्या जात असल्याबाबत**

(५) ५५७० (०७-०४-२०१५). श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परेल (मुंबई) येथील रिचरिच रूपये या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्याकरिता सौंदर्य सुविधा पुरविण्यात येत असून या ठिकाणी सौंदर्य सुविधांबरोबरच पुरुष गिऱ्हाईकांसाठी तरुणी पुरविल्या जात असल्याचे दिनांक १२.१.२०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वर्दळीच्या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पामध्ये अनेक अनैतिक प्रकार घडत असून या ठिकाणी येणाऱ्या पुरुष गिऱ्हाईकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकारही येथे घडत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर अनैतिक धंद्याला आळा घालण्याकरिता कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) : (१) व (२) हे खरे नाही.

(२) रिची रिच ब्युटी स्पा जेन्टस अॅण्ड लेडीज, या नावाने रंगोली टाईम्स कॉम्प्लेक्स, प्रिमिअर टॉकीजच्या बाजुला, डॉ.बी.ए.रोड, हिन्दमाता मार्केट जवळ, परेल, मुंबई या ठिकाणी सदरचे ब्युटी स्पा सन २०१४ मध्ये चालू होते. सदर ठिकाणी स्पाच्या नावाखाली गिऱ्हाईकांशी बिभत्स चाळे करण्यात येत असल्याबाबतची बाब निदर्शनास आल्यानंतर सदर ब्युटी स्पावर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली.

१) २१/०५/२०१४ रोजी गु.र.क्र.१३३/१४ कलम २९४,११४, ३४ भादवि अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

२) २६/११/२०१४ रोजी गु.र.क्र. ३०६/१४, कलम २९४, ३४ भादवि अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली, उल्हासनगर येथे
लहान मुलांचे अपहरण करणा-या टोळ्या सक्रिय झाल्याबाबत**

(६) ७२४० (०६-०४-२०१५). श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर येथे लहान मुलांचे अपहरण करणा-या टोळ्या सक्रिय झाल्याचे माहे जानेवारी, २०१५ वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
(३) असल्यास, चौकशीअंती काय निदर्शनास आले तदनुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) व (३) ठाणे पोलीस आयुक्तालयात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या सक्रिय नाहीत परंतु मिसींग व अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तस्तरावर चाईल्ड प्रॉटेक्शन युनिट सुरु करण्यात आलेले असून त्यांचे मार्फतीने मिसींग व अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यात येत असतो. त्याच प्रमाणे पो.स्टे. व गुन्हे शाखा यांचेकडुनही मिसींग व अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यात येत असतो.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

म्हारळ गाव (ता.कल्याण, जि.ठाणे) पोलीस चौकीमध्ये तक्रार घेण्याची सुविधा सुरु करणेबाबत.

(७) ८६२६ (०७-०४-२०१५). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) म्हारळ, वरप, कांबा (ता.कल्याण, जि.ठाणे) या टिटवाळा पोलिस ठाणे हद्दीतील गावांमधील लोकसंख्या जवळपास ५० ते ६० हजार इतकी आहे तेथील नागरिकांना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्याकरीता जवळपास दहा किमी अंतरावर टिटवाळा पोलिस ठाण्यापर्यंत जावे लागते याबाबत लोकप्रतिनिधींनी म्हारळ गावातील सध्या चालु असलेल्या पोलीस चौकीमध्ये तक्रार घेण्याचे सुचविले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) कल्याण ता.पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हारळ, वर, कांबा ही गावे म्हारळ बिटाव येत असून म्हारळ येथे पालीस चौकी आहे. सदरची चौकी ही पोलीस दुरक्षेत्राची नाही, त्यामुळे तेथे लेखी तक्रार घेतली जात नाही.

सदर गावांतील लोकप्रतिनिधी यांनी म्हारळ चौकीचे दुरक्षेत्रामध्ये रुपांतर व्हावे याबाबत लेखी पत्रव्यवहार केले बाबत पोलीस अधिक्षक (ठाणे ग्रामिण) कार्यालयामध्ये अभिलेखांची पडताळणी करता नोंद आढळून येत नाही.

- (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

कुर्ला (नेहरुनगर), गोवंडी (शिवाजीनगर) परिसरातून मुंबई पोलीसातील बालसहाय्य केंद्रातील अधिका-यांनी बाल मजुरांची सुटका केल्याबाबत

- (८) ८८०५ (०७-०४-२०१५). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कुर्ला (नेहरुनगर), गोवंडी (शिवाजीनगर) परिसरातून मुंबई पोलीसातील बालसहाय्य केंद्रातील अधिका-यांनी तब्बल ६१ बाल मजुरांची दि. २५.१२.२०१४ रोजी वा त्यासुमारास सुटका केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी दोषी आढळून आलेल्यांवर कोणती कारवाई केली व उक्त प्रकरणी सुटका केलेल्या बालकांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात आले आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) :(१) व (२) हे खरे नाही.

विशेष बाल सहाय्य पोलीस केंद्र (जापू), गु.शा.गु.अ.वि. मुंबई या शाखेतील अधिकाऱ्यांनी सन २०१४ मध्ये एकूण १२५ बालकामगार मुक्त केलेले आहेत. सदर प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये एकूण ७२ आरोपींना अटक करण्यात आलेले आहे.

बालकामगार मुक्त कारवाईत दोषी आढळून आलेल्यांवर संबंधित पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उक्त प्रकरणी सुटका केलेल्या ज्या बालकांच्या कुटुंबाचा शोध लागला आहे त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोचविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यातील तसेच पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना राहण्यासाठी केलेली अनधिकृत घरे नियमित करण्याबाबत

(९) १०८६८ (०७-०४-२०१५). श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील तसेच पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना राहण्यासाठी केलेली अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी मा.मुख्यमंत्री यांना दिनांक २५/११/२०१४ रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लेखी स्वरूपात केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, स्वतःच्या मालकीच्या जागेवर बांधलेल्या घरांची तांत्रिक तपासणी करून जी घरे तपासणीमध्ये योग्य ठरलेली आहेत ती घरे नियमित करण्याची मागणी पत्रात केली आहे, हे ही खरे आहे काय,

वि.स. १८१ (7)

(३) असल्यास, सदर घरे नियमित करण्याच्या मागणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०६-२०१६) :(१), (२) व (३) होय.

नागरी क्षेत्रासाठी अनधिकृत बांधकामे नियमित करणे, अनधिकृत बांधकामे होऊ नयेत म्हणून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी आयुक्त बृहन्मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. सदर समितीने त्यांचा अहवाल शासनास सादर केलेला आहे. अनधिकृत बांधकामाविरुद्ध नियोजन प्राधिकरणाने कार्यवाही करण्याच्या संदर्भात मा.उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांमधील अनधिकृत बांधकामासंबंधी पारित झालेल्या न्यायालयीन निर्णयाचा अभ्यास करून सदर अहवालावर शासनास्तरावर कार्यवाही करण्याचे काम सुरु आहे.

(४) लागू नाही.

**मुंबईतील कांदिवली वैशाली नगर येथील रामेश्वर प्रतिष्ठानच्या
मंदिरामागे होणारे गैरप्रकार थांबविण्याबाबत**

(१०) ११६७५ (०६-०४-२०१५). श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कांदिवली वैशाली नगर येथील रामेश्वर प्रतिष्ठानच्या मंदिरामागे होणारे गैरप्रकार थांबविण्याबाबत लोकप्रतिनिधींनी अप्पर आयुक्त, कांदिवली पोलिस ठाणे, यांना दि. २८.१२.२०१४ रोजी वा त्यासुमारास निवेदन दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या निवेदनानुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) :(१) दहिसर पोलीस ठाणे हद्दीतील वैशाली नगर येथील रामेश्वर प्रतिष्ठानच्या मंदिरामागे होणारे गैरप्रकार थांबविण्याबाबत लोकप्रतिनिधींनीचे निवेदन दहिसर पोलीस ठाणेस प्राप्त झालेले नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**गोंदिया नगर परिषद क्षेत्रामध्ये अनेक आरक्षित भूखंड तथा प्रस्तावित डी पी रोड गुंठेवारी
प्रक्रिया व गुंठेवारी केलेल्या प्लॉटवर अनधिकृतपणे बांधकामाबाबत.**

(११) १५७७४ (०७-०४-२०१५). श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गोंदिया नगर परिषद क्षेत्रामध्ये अनेक आरक्षित भूखंड तथा प्रस्तावित डी पी रोड वर नगरपरिषदेद्वारे गुंठेवारी प्रक्रिया सुरु आहे तसेच गैरव्यवहारपणे गुंठेवारी केलेल्या प्लॉटवर अनधिकृतपणे बांधकामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधा उदा. ड्रेनेज, रस्ते, प्रदूषण इत्यादीवर प्रचंड भार वाढत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अनधिकृत बांधकामांवर संबंधितांकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसल्याने उपलब्ध चटईक्षेत्रापेक्षा दुप्पट, तिप्पट बांधकामे सुरु असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली वा करण्यात येत आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) :(१) हे खरे नाही. गोंदिया शहराच्या सुधारित विकास योजनेनुसार गोंदिया नगर परिषदेने प्रस्तावित आरक्षण/विकास योजनेअंतर्गत कोणतीही परवानगी दिली नाही.

- (२) हे खरे नाही. अनधिकृत बांधकामाबाबत माहिती गोळा करणे, अशा बांधकामाबाबत गुन्हा दाखल करणे तसेच अनुज्ञेय चटई क्षेत्रापेक्षा जास्त झालेल्या बांधकामाबाबत माहिती गोळा करून त्याबाबत कार्यवाही करण्याबाबत गोंदिया नगर परिषदे तर्फे कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी नगर परिषद स्तरावरून नियमित कार्यवाही सुरु आहे.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील पुणे महानगरपालिकेच्या बावधन खुर्द सर्व्हे क्र.५५ च्या नकाशातील टपाल कार्यालयाच्या आरक्षित जागेचे स्थलांतर उद्यानाच्या आरक्षित जागेवर करण्यात आल्याबाबत

(१२) १५९८६ (०८-०४-२०१५). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील पुणे महानगरपालिकेच्या बावधन खुर्द सर्व्हे क्र.५५ च्या नकाशातील टपाल कार्यालयाच्या आरक्षित जागेचे स्थलांतर उद्यानाच्या आरक्षित जागेवर करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर उद्यानाच्या आरक्षित जागेत टपाल कार्यालयाचे आरक्षण टाकल्यामुळे उद्यानाचे क्षेत्र अरुंद झाले आहे, हे खरे आहे काय,
- (३) तसेच सदर टपात कार्यालयाचे आरक्षण वारंवार महापालिकेकडून बदलले जात आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी महानगरपालिका आयुक्तांनी आरक्षण बदलताना त्यांच्या अधिकाराचा चुकीचा वापर केले आहे, हे खरे आहे काय,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०६-२०१६) :(१) व (२) होय.

पुणे महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम क्र.१४.४.१(जी) नुसार आयुक्तांना असलेल्या स्वच्छधिकाराचा वापर करून विकासकाच्या रेखा नकाशामध्ये आरक्षण क्र.८ - पोस्ट ऑफिस स.नं.५५ मधील बगीचाच्या आरक्षणामये स्थलांतरीत केलेले आहे. या आरक्षणाच्या स्थानाच्या बदलामुळे बगीचाच्या आकारमानात अंशतः बदल झाला आहे. परंतु सदरचे बगीचाचे क्षेत्र दक्षिण-पश्चिमेस वाढवून तेवढेच ठेवण्यात आले आहे. पर्यायाने बगीचाचे आरक्षित क्षेत्र कमी झालेले नाही.

(३) व (४) पुणे महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम क्र.१४.४.१(जी) नुसार आयुक्तांना असलेल्या स्वच्छधिकाराचा वापर करून विकासकाच्या रेखा नकाशामध्ये आरक्षण क्र.८- पोस्ट ऑफिस महानगरपालिका आयुक्तांनी प्रथमतः दि. ०८/०२/२०११ रोजी स्थलांतरीत करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर दि.०२/०३/२०१५ रोजी सर्व्हे क्र.५५ बावधन खुर्द मध्ये आरक्षण स्थलांतरीत करण्यात आले आहे. सदर आरक्षण स्थलांतरित करताना आरक्षणांचे क्षेत्र कायम ठेवण्यात आलेले आहे. विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम क्र.१४.४.१(जी) नुसार आयुक्तांना स्वच्छाधिकार असल्याने त्यांनी अधिकाराचा चुकीचा वापर केलेला नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मधुकुंज, जुहू क्रॉस लेन या इमारतीतील रहिवासी निवासी गाळे धारकाच्या मालकीची निवासस्थाने असताना विकासकाने बनावट खोटी कागदपत्रे तयार केल्याबाबत

(१३) १७४७२ (०४-०८-२०१५). अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.जीवा गावित (कळवण), श्री.संजय कदम (दापोली), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंधेरी (प.) मुंबई, ५८ येथील सिटएस क्र. ३७०/३७० (१ ते २३) येथील मधुकुंज, जुहू क्रॉस लेन या इमारतीतील रहिवासी निवासी गाळे धारकाच्या मालकीची निवासस्थाने असताना विकासकाने सदरहू निवासी गाळेधारकांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांच्या संगनमताने बनावट खोटी कागदपत्रे तयार करून विकासकाने फसवणूक केल्याबाबत तेथील रहिवाशांनी मा.मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्याकडे दिनांक ९ ऑक्टोबर, २०१४ व दिनांक ६ ऑगस्ट, २०१४ रोजी आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे व त्यानंतर वारंवार लेखी तक्रारी केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी आर्थिक गुन्हे मुंबई शाखेमार्फत सुरु असलेली चौकशी पूर्ण करण्यात आली आहे काय व त्यामध्ये काय आढळून आले,

(३) असल्यास, ज्या रहिवाशांची फसवणूक होऊन ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ते तात्काळ दूर करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच विकासक व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांनी संगनमताने खोट्या कागदपत्राच्या आधारे इमारत बांधकामास मिळविलेल्या परवानगीच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून याबाबत संबंधित गुन्हेगारावर कारवाई करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करीत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) :(१) मधुकुंज, जुहू क्रॉस लेन, अंधेरी (प.) मुंबई येथील इमारतीचे विकासकाच्या वतीने पूनर्विकासाचे कामकाज चालू असून एकूण ६१ सभासदांपैकी ६० सभासदांचा विकासकास पाठिंबा असून एका सभासदास त्यांच्या फ्लॅटचा अपेक्षित एरिया विकासकाकडून मिळत नसल्याने त्यांनी मा.मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई आणि आयुक्त, मनपा बृहन्मुंबई यांचेकडे तक्रारी केल्या आहेत.

(२) व (३) आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई यांच्याकडून सदर प्रकरणी पुढील कारवाईसाठी दा.नौ.नगर पो. ठाणेकडे वर्ग करण्यात आले आहे. सदर प्रकरणी चौकशी सुरु आहे.

(४) सदर प्रकरणी विधी अधिकारी यांचा अभिप्राय घेण्यात येत असून त्याअनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

**मुंबईतील मालवणी कॉलनी, मालाड (पश्चिम) परिसरात बेस्टच्या बसमध्ये
वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याबाबत**

(१४) १७७६६ (१०-०८-२०१५). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मालवणी कॉलनी, मालाड (पश्चिम) परिसरात बेस्टच्या बसमध्ये वारंवार चोरीच्या घटना घडत असून भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे लुटणे त्याचप्रमाणे घरातील ऐवज चोरीला जाणे असे प्रकार माहे एप्रिल-मे, २०१५ मध्ये वा त्या सुमारास वारंवार निदर्शनास आले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) व (२) होय.

या परिमंडळातील मालवणी पोलीस ठाणेच्या हद्दीत घटना घडली असून त्या बाबत सदर प्रकरणी मालवणी पोलीस ठाणे गु.र.क्र. ३१२/१५, ३२८/१५, २८०/१५, २३९/१५ अन्वये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सदरचे गुन्हे तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे महानगरपालिका हद्दीत बनावट कागदपत्रांच्या आधारावर
व्यावसायिक गाळ्यांना करपावती दिल्याबाबत**

(१५) २२२४० (१२-०८-२०१५). श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महानगरपालिका हद्दीत बोगस कागदपत्रांच्या आधारावर व्यावसायिक गाळ्यांना करपावती दिल्याच्या आरोपाखाली राबोडी पोलीस ठाण्यात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासन/प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्याअनुषंगाने दोषींविरुधात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी राबोडी पोलीस स्टेशन गु.र.नं. १७०/२०१५, भा.दं.वि. कलम १२०(ब), १६६, १६७, २०१, ४०६, ४२०, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७१, ४७२, ४७४, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यात एका व्यक्तीस अटक करण्यात आलेली आहे.

सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील दादर येथील ओम सिध्दीविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजन) येथील

गाळेधारक यांनी अनधिकृत बोअरवेलमधून पाण्याचा व्यवसाय करित असल्याबाबत

(१६) २४००७ (१०-०८-२०१५). डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील दादर येथील ओम सिध्दीविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजन) अंतिम भूखंड क्र.८८१ कलकत्तावाला चाळ, एस के बोले मार्ग, आगार बाजार, दादर (प) येथील गाळेधारक श्री.माखिजा यांनी सदर भूखंडावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर पूर्व परवानगी न घेता ३ बोअरवेल खणून त्यातून दररोज लाखो लिटर पाण्याचा रात्रदिवस उपसा करून टँकरद्वारे पाण्याची विक्री करण्याचा उद्योग सुरू केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्री.माखिजा यांनी गुंडांच्या व पैशाच्या आधारे पोलीस स्टेशन तसेच महानगरपालिकेतील अधिकारी व चाळीतील रहिवाशांवर दहशत निर्माण केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे व त्यानुसार श्री.माखिजा यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१), (२) व (३) श्री.माखिजा यांनी नमुद ठिकाणी विनापरवाना बोअरवेल खनल्यामुळे पेस्ट कंट्रोल ऑफीसर जी/एन विभाग, दादर (प.) मुंबई यांनी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन अॅक्ट अन्वये कारवाई केलेली असून मा.महानगर दंडाधिकारी, ४१ व कोर्ट शिंदेवाडी, दादर, मुंबई यांच्या न्यायालयात कोर्ट केस दाखल करण्यात आलेली आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मिहान प्रकल्पाच्या मूळ आराखड्यामध्ये ५० टक्के कपात तसेच

प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा वाढविण्यात आल्याबाबत

(१७) २८४३७ (२१-०१-२०१६). श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य मंत्री मंडळाने सन २००२ मध्ये ठरविलेल्या मिहान प्रकल्पाच्या मूळ आराखड्यामध्ये ५० टक्के कपात तसेच प्रकल्प पूर्ण करण्याची कालमर्यादा सन २०३० वरून सन २०४५ पर्यंत करण्यात आल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त निर्णयामागील सर्वसाधारण कारणे काय आहेत,

(३) मुळ सविस्तर प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०६-२०१६) :(१) व (२) मिहान प्रकल्पाच्या मुळ आराखड्यात / अहवालात बदल करण्यात आलेला नाही. तथापि, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर यांच्या प्रवासी प्रक्षेपणामध्ये ५० टक्के कपात करून मूळ कालावधी २०३० वरून २०४६-४७ असा करण्यात आला आहे. विमानतळाच्या अहवालात बदल करताना जागतिक मंदीमुळे झालेले परिणाम विचारात घेवून त्यावर उपाययोजना करण्यात आली आहे.

(३) व (४) मिहान प्रकल्पाची कामे जलदगतीने होण्यासाठी मिहान प्रकल्पास रु.१५०८.३६ कोटी एवढ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दि.१२.१०.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरातील वाहतूक शाखेतील पोलिस शिपायास ५ हजारांची

लाच घेताना पकडण्यात आल्याबाबत

(१८) २८९८० (२१-०१-२०१६). श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील वाहतूक शाखेतील पोलिस शिपाई संदीप साळुंके यांना दि.१८ सप्टेंबर, २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेचे निरीक्षक श्री. हेमंत कदम यांच्या कार्यालयात ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी हे सर्रासपणे लाच घेऊन अवैध वाहतूक दारांना सोडतात अश्या तक्रारी पोलीस आयुक्ताकडे वारंवार नागरिकांनी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, तक्रारीच्या अनुषंगाने व लाच घेताना पकडलेल्या पोलीस शिपायांविरोधात आतापर्यंत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०६-२०१६) :(१) श्री.सचिन गणपतराव साळुंके, रा.गोंदी, ता.आंबड, जि.जालना यांचेकडे रुपये ५,०००/- लाचेची मागणी करून ती स्वतः स्विकारल्यानंतर श्री.संदीप सोळुंके, पोलीस शिपाई, शहर वाहतूक शाखा, औरंगाबाद शहर यांना दिनांक १९.०९.२०१५ रोजी पकडण्यात आले.

- (२) पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांचेकडे तक्रार प्राप्त झालेली नाही.
- (३) व (४) लाचेच्या सापळा प्रकरणाच्या अनुषंगाने श्री.संदीप सोळुंके यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन सिडको, औरंगाबाद शहर येथे गु.र.क्र. ३०७८/२०१५, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७, १३(१) (ड) सन १३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्हात आरोपीला दिनांक २०.०९.२०१५ रोजी अटक करण्यात आली असून मा.न्यायालयाने दिनांक २१.०९.२०१५ रोजी जामीन मंजूर केला आहे. तसेच आरोपीस पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर यांच्या दिनांक २१.०९.२०१५ च्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी वाढत असल्याबाबत

(१९) २९७८५ (२१-०१-२०१५). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून त्याचा परिणाम औंध परिसरातही होत असून महादजी शिंदे चौक, रावतेकडे जाणा-या रस्त्यावरील भाले चौक, औंध गावाच्या बाजूच्या छत्रपती चौकातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, येथे सिग्नल कार्यान्वित करून कायमस्वरूपी पोलीस कर्मचा-यांची नियुक्ती करण्याबाबत तसेच प्रत्येक ठिकाणी वाहतूकीसंबंधी मार्गदर्शक फलक लावण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) हे खरे नाही.

- (२) सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

१) शिवाजी चौक, भाले चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असून ती कार्यान्वित आहे.

२) महादजी शिंदे रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर पी-१/पी-२ पार्किंग करण्यात आले आहे.

३) पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी ८.०० ते १२.०० आणि सायंकाळी १६.०० ते २०.०० या कालावधीमध्ये मंदगती वाहनांना प्रवास करण्यास व पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

४) वाहतूकीबाबत आवश्यक ते मार्गदर्शक फलक लावण्यात आले असून लेन मार्किंग, झेब्रा पट्टे करण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य सरकारने १९७६ मध्ये राज्य कसिनो (नियंत्रण आणि कर) कायदा संमत केला मात्र अद्याप या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत

(२०) ३२१९१ (२२-०१-२०१६). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य सरकारने १९७६ मध्ये राज्य कसिनो (नियंत्रण आणि कर) कायदा संमत केला मात्र अद्याप या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्य सरकारने सदर कायदा विधीमंडळामध्ये संमत करून देखील अंमलबजावणी न होण्याची नेमकी काय कारणे आहेत,

(३) असल्यास, सदर कायदा राज्यात अंमलात येणार आहे काय,

(४) असल्यास, कधीपासून अंमलात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०६-२०१६) :(१) होय.

(२) राज्य कसिनो (नियंत्रण व कर) कायदा, १९७६ केव्हापासून अंमलात आणायचा याबाबत निर्णय न झाल्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करता आलेली नाही.

(३) व (४) सदर कायदा राज्यात अंमलात आणायचा किंवा नाही यासंदर्भात निर्णय घेण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

मुंबईतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉटेल ताज

मध्ये भीषण बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी मिळाल्याबाबत

(२१) ३२८२५ (२१-०१-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हॉटेल ताज मध्ये भीषण बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी फोनवर पोलिसांना दिनांक २५ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यादरम्यान आल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत तपास करण्यात आला आहे काय, असल्यास, तपासात कोणती माहिती समोर आली आहे व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२१०६) :** (१) दि.२८/०९/२०१५ रोजी संदेश प्राप्त झाला होता की, सहारा इंटरनॅशनल एअरपोर्ट, सांताक्रुझ डोमेस्टिक, एअरपोर्ट व ताज हॉटेल, कुलाबा येथे २९/९/२०१५ रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान लाल आणि निळ्या रंगाच्या ५ गाड्यांमधून काही इसम येवून घातपात करणार आहेत.
- (२) नमुद प्रकरणी सहार पोलीस ठाणे यांच्या अभिलेखी गु.र.क्र. ३६३/२०१५ कलम ३३६, ५०६ (२), ५०५ (१)(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील सांताक्रुझ कलीना येथे मॅरेथॉन स्पर्धेत झालेल्या फसवणुकीबाबत

- (२२) ३३८०९ (२१-०१-२०१६). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईतील सांताक्रुझ कलीना येथे गांधी जयंती निमित्त नन्ही गुंज विकास फाऊंडेशनने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत विजेत्यांना एका लाखांचे बक्षीस जाहिर करून त्यांना १२ हजार रुपये देण्यात आले असल्याची तक्रार वाकोला पोलीस स्टेशनमध्ये दि.२ ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) : (१) व (२) सदर प्रकरणी नन्ही गुंज विकास फाऊंडेशन, कलिना, सांताक्रुझ (पुर्व) यांनी महात्मा गांधी जयंती निमित्त वाकोला पोलीस ठाणेच्या हद्दीतील दि. ०२.१०.२०१५ रोजी "कलिना मिनी मॅरेथान" स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर मॅरेथॉन स्पर्धेस आयोजकांने विहित परवानगी घेतलेली होती. सदर स्पर्धा संपुष्टात आल्यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना आयोजकांनी जाहिर केल्या प्रमाणे बक्षिस न दिल्याने स्पर्धेतील विजेते यांचेसह काही स्पर्धक समक्ष वाकोला पोलीस ठाणेस येवून सदर स्पर्धेचे आयोजकाविरुद्ध तक्रारी अर्ज दिला.

सदर स्पर्धेचे आयोजक श्री.निलोत्पक मृणाल, यांचा दि. ०२.१०.२०१५ संपर्क होताच सदर प्रकरणी जबाब नोंद केला असता त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते उमेदवारांना फोनवर संपर्क साधून त्यांचे बक्षीस देण्याचे मान्य केले. सदर बक्षीसाची रक्कम चेकद्वारे विजेत्यांच्या खात्यामध्ये पाठवित आहोत. त्याबाबत ठाणे दैनंदिनी क्र. ४०/१५ नोंद घेण्यात आली.

दि.३०.१०.२०१५ रोजी स्पर्धेचे आयोजक श्री.निलोत्पक मृणाल, यांनी समक्ष पोलीस ठाणेस येवून कळविले की, सदर स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीसाची रक्कम ही चेकद्वारे स्पर्धकांच्या खात्यामध्ये पाठविण्यात आली असून त्याबाबत विजेत्यांची कोणतीही तक्रार नाही. त्याबाबत ठाणे दैनदिनी क्र. २२/१५ दि. ३०.१०.२०१५ प्रमाणे नोंद घेण्यात आली. तसेच अर्जदार यांनी दिलेल्या लेखी तक्रारी अर्जाची चौकशी बंद करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील मुलुंड येथील न्यायाधीश श्री. सुनिल देशमुख यांच्या घरात झालेल्या चोरीबाबत

(२३) ३४३११ (२१-०१-२०१६). श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश श्री.सुनिल देशमुख यांच्या मुंबई शहरातील मुलुंड मधील घरांमध्ये दिनांक १८ ऑक्टोबर, २०१५ रोजीच्या सुमारास घुसलेल्या चोरट्यांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह किंमती ऐवज लुटण्याची घटना निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी नवघर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व चौकशीनुसार आतापर्यंत किती जणांना अटक केली वा त्यांचेवर पुढे कोणती कारवाई केली आहे,

(४) सदर प्रकरणी अद्यापही चौकशी पूर्ण झाली नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) :(१) होय.

(२), (३) व (४) सदर घटनेबाबत नवघर पोलीस ठाणेस गु.र.क्र.२२४/१५, कलम ४५४, ४५७, ३८० भादवि अन्वये दि.१३/१०/१५ रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान सोन्याच्या मंगळसूत्रासह इतर किमती दस्तऐवज असे एकूण १,९५,०००/- रु. ऐवज चोरीस गेलेला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

भिंवडी (जि. ठाणे) शहरातील अमानिया शहा तकिया कब्रस्तानात

पैशाचा पाऊस पाडण्यासाठी दोघांचा नरबळी दिल्याबाबत

(२४) ३६१५१ (२१-०१-२०१६). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिंवडी (जि. ठाणे) शहरातील अमानिया शहा तकिया कब्रस्तानात पैशाचा पाऊस पाडण्यासाठी दोघांचा नरबळी दिल्याची घटना निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मृतदेहाच्या आसपास जादुटोणा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) : (१) व (२) होय, हे खरे आहे.

गुन्ह्याचे घटनास्थळी आजुबाजूस लोखंडी खिळे, लिंबे व कापडी काळ्या रंगाची बाहुली असे साहित्य मिळून आलेले आहे.

(३) उक्त प्रकरणी भोईवाडा पो.स्टे. गुन्हा, रजि.नं.१३२/२०१५ भा.द.वि. कलम ३०२, ३४ सह महाराष्ट्र नरबळी अमानुष अघोरी प्रथा जादुटोना प्रतिबंध २०१३ चे कलम ३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आरोपीविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आलेले आहे. सदर गुन्हा सध्या न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी भिवंडी (जि.ठाणे) येथील गोदामे बंद
ठेवण्याचे जिल्हाधिकारी, ठाणे यांनी दिलेल्या आदेशाबाबत**

(२५) ३७८०४ (२१-०१-२०१६). श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पोलिस आयुक्त वाहतूक विभाग, ठाणे शहर यांनी दि. २१ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या काढलेल्या अधिसूचनेनुसार, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील नारपोली परिसरातील गोडाऊन, दिनांक २८, २९ व ३० ऑगस्ट २०१५, १२, १३ व १४ सप्टेंबर २०१५, १७, १८, व १९ सप्टेंबर २०१५ आणि २४, २५, व २६ सप्टेंबर २०१५ या १२ दिवशी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नाशिक येथील कुंभमेळ्यामुळे ठाणे जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशामुळे भिवंडीत गोदामे बारा दिवस बंद असल्याने, गोदामातून राष्ट्रीय पातळीवर पाठविण्यात येणारी पार्सल पाठविता आली नाहीत, तसेच जगभरातील देशांना केल्या जाण्याच्या निर्यातीवरही त्याचा परिणाम झाल्याने, लॉजिस्टिक व्यवसाय ठप्प होऊन देशांतर्गत पातळीवर आणि निर्यातीवर त्याचा परिणाम झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) जिल्हाधिकारी, ठाणे यांनी दि.२१.८.२०१५ रोजी भिवंडी परिसरातील गोडावून बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

या अनुषंगाने वाहतूक पोलीसांनी दि. २८ ते ३० ऑगस्ट, २०१५ , दि. १२ ते १४ सप्टेंबर, २०१५ दि. १७ ते १९ सप्टेंबर, २०१५ आणि २४ ते २६ सप्टेंबर, २०१५ या शाही स्नानाच्या कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्याकरिता ठाणे शहरामध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती.

(२) व (३) हे खरे नाही.

भिवंडी परिसरातील गोदामे सलग बंद नव्हती. त्यामुळे गोदाम मालकांनी अगोदरच्या व नंतरच्या दिवशी जादा वाहने बोलावून मालवाहतूक केली आहे.

दि. २.९.२०१५ रोजी अवजड वाहनांना घातलेली प्रवेश बंदी रद्द करण्यात आली.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील अंधेरी (प.) येथील रुस्तुमजी गुपच्या ओरियांना गृहसंकुलातील
रहिवाश्यांना बिल्डराने सुमारे २५० चौ.फूट जागा कमी दिल्याबाबत**

(२६) ३८३२२ (२१-०१-२०१६). डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा), श्री.संजय पोतनीस (कलिना) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील अंधेरी (प.) येथील रुस्तुमजी गुपच्या ओरियांना गृहसंकुलातील रहिवाश्यांना बिल्डराने सुमारे २५० चौ.फूट जागा कमी दिल्याच्या तक्रारी रहिवाश्यांनी मुंबई पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, म्हाडाचे उपनिबंधक,लाचलुचपत विरोधी विभाग इत्यादींकडे गत वर्षभरात अनेकवेळा केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले आणि चौकशीनुसार संबंधित बिल्डर विरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०६-२०१६) :(१) ओरियांना गृहसंकुलातील एकूण ६४ रहिवाशांपैकी मेमर्स रेझीलन्स रियाल्टी प्रा.लि. (रुस्तुमजी गुप) यांच्या विरुद्ध त्यांना बाल्कनी व इतर असे २५० चौ.फुट जागा कमी दिली व त्यांची फसवणूक केली म्हणून तक्रार अर्ज पोलीस उपायुक्त, आ.गु.शा. मुंबई यांचे कार्यालयात प्राप्त झाला आहे.

(२) व (३) नमूद प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे विभाग कक्ष-२ मुंबई येथे प्राथमिक चौकशी क्र. ११९/२०१५ नोंद करण्यात आली असून, तक्रारीची चौकशी चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सीबीडी बेलापूर (नवी मुंबई) येथील पोलिसांच्या घरांची पुर्नबांधणी करण्याबाबत

(२७) ३८७३१ (२१-०१-२०१६). श्रीमती मंदा म्हात्रे (बेलापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सीबीडी बेलापूर (नवी मुंबई) येथील पोलिसांची घरे मोडकळीस आलेली असून त्याची पुर्नबांधणी करण्याबाबत शासनाकडे अनेक वेळा विनंती करूनही अद्याप त्याबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही, हे खरे आहे काय,
- (२) तसेच गृह विभागाने सदरहू घरांच्या पुर्नबांधणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असूनही त्यास मंजुरी मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सिडको घरे बांधून देण्यास तयार असतानाही या प्रस्तावास मान्यता न मिळण्याची कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, सदर प्रस्तावास मान्यता देऊन पोलिसांच्या घरांची पुर्नबांधणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०६-२०१६) : (१), (२), (३) व (४) सा.बी.डी. बेलापूर (नवी मुंबई) येथील निवासस्थानांच्या पुर्नबांधणीसंदर्भात सिडकोशी सल्लामसलत करून, आवश्यक ती मान्यता घेऊन पुर्नबांधणीची कार्यवाही करण्यात येत आहे.

राज्यात बंदरांशी संलग्न विकासाचा शासनाने घेतलेला निर्णय

(२८) ३८९४५ (२१-०१-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात औद्योगिक विकासात बंदराचे महत्व लक्षात घेऊन राज्यात वाहतुकीच्या सुविधा गतिमान करताना बंदरांशी संलग्न विकासाला तसेच राज्यात रेल्वेचे जाळे विकसित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाबरोर करार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निर्णयाचे थोडक्यात स्वरूप काय आहे,
- (३) सदर निर्णयाची अंमलबजावणी किती दिवसात करण्यात येईल व त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) : (१), (२) व (३) हे खरे आहे.

जयगड (धामणखोल) बंदराला रेल्वे मार्गाशी जोडण्याबाबत जयगड-डिंगणी रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कोकण रेल्वे व जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट यांच्यामध्ये विशेष हेतू वाहन कंपनी स्थापन करण्यात आली असून दिघी (जिल्हा रायगड) बंदर मध्य रेल्वेला जोडणीसाठी दिघी-रोहा रेल्वे प्रकल्पासाठी सामंजस्य करारनामा दिनांक १८ एप्रिल, २०१५ अन्वये दिघी पोर्ट RVNL जयगड यांच्यामध्ये स्वाक्षांकित करण्यात आला आहे.

जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत रुपये ७७५.०० कोटी असून प्रकल्प राबविण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या कंपनी मार्फत भूसंपादनाची कार्यवाही सुरु आहे. तसेच दिघी-रोहा रेल्वे प्रकल्पाची एकूण किंमत रुपये ७८६.८४ कोटी आहे.

मुंबई शहरात सेल्फी काढताना वाढत असलेल्या मृत्यूंना आळा घालण्याबाबत

(२९) ३९८७५ (२०-०५-२०१६). अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वांद्रे येथील तीन तरुणी सेल्फी काढताना भरसमुद्रात पडल्यामुळे यातील एकीचा मृत्यू झाला असून त्यांना वाचवणा-या स्थानिक रहिवाश्याचाही मृत्यू झाल्याने मुंबईतील मोक्याचा १५ ठिकाणी पोलिसांनी नो सेल्फी झोन घोषित करण्याचे ठरविले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सेल्फी काढताना वाढत असलेल्या मृत्यूंची संख्या लक्षात घेता अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनामार्फत कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

परंतु, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातील सर्व पोलीस ठाणे मिळून एकूण २८ नो-सेल्फी झोन घोषित करण्यात आलेले आहेत.

(२) सेल्फी काढताना वाढत असलेल्या मृत्यूंची संख्या लक्षात घेता अशा घटनांना आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात येते.

१) संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील पर्यटनस्थळे, शाळा, महाविद्यालये व समुद्र किनाऱ्याच्या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, पोलीस गस्तीची वाहने यांचेमार्फत सेल्फी काढताना होणाऱ्या दुष्परीणामांची माहिती पर्यटक व शाळा / महाविद्यालयातील मुलांना वेळोवेळी देण्यात येते.

२) समुद्र किनारी सेल्फी काढताना दिसून आल्यास मनाई करण्यात येते. तसेच, महाविद्यालयीन मुलांमध्ये धोकादायक ठिकाणांवर सेल्फी काढण्यात येऊ नये यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

३) संबंधित पोलीस ठाण्यांमार्फत गस्तीवर असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार, तसेच बीट मार्शल यांना कोणी सेल्फी काढताना आढळल्यास अटकाव करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात मुंबई, पुणे शहर व पुणे ग्रामीण मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या
संदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाणात वाढ झाल्याबाबत

(३०) ४००१३ (१७-०५-२०१६). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः मुंबई, पुणे शहर व पुणे ग्रामीण मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये प्रत्येक वर्षी वाढ होत असून सन २०१४ मध्ये ३ हजार ९८१ गुन्हे दाखल झाले असून ज्येष्ठ नागरिक असुरक्षित असल्याचे दिनांक १० जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास आढळून आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) ज्येष्ठ नागरिकांचे संदर्भात राज्यामध्ये सन २०१४ मध्ये एकूण ३९८१ गुन्हे दाखल आहेत.

(२) ज्येष्ठ नागरिकाबाबतच्या गुन्ह्यांना आळा बसण्याकरिता त्या त्या वेळेच्या प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येते तसेच महाराष्ट्र राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस सामाजिक सुरक्षा विभागामार्फत

१. ज्येष्ठ नागरिकांची नोंद पोलीस स्टेशनला ठेवणे.

२. ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आले असून त्यांच्या सहाय्यतेसाठी टोल फ्री टेलिफोनची सोय आहे.

३. ज्येष्ठ नागरिकांच्या मिटींग बीट लेव्हल, पोलीस स्टेशन लेव्हल व विभागीय कार्यालय घटक प्रमुख स्तरावर घेण्यात येवून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येते.

४. बीट मार्शल व बीट अधिकारी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेटी देवून त्यांना आवश्यक ती मदत करतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयातील युपीएस यंत्रणेच्या किंमतीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत

(३१) ४००१४ (१६-०३-२०१६). अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयात वापरण्यात येणारी युपीएस यंत्रणा ही रुपये१६ लाखांपेक्षा जास्त किंमतीची आहे परंतु ती केवळ रुपये ८ लाख ६१ हजार किंमतीची दाखविण्यात आली असल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याचे दिनांक १० जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर खरेदी प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी सुरक्षा रक्षक कामगार युनियनने केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मागणीनुसार कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (२२-०३-२०१६) :(१) अशा आशयाची बातमी दिनांक ०९/०१/२०१६ रोजीच्या "आपल महानगर" या स्थानिक वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाली आहे. तथापि, माहिती अधिकारात फक्त युपीएस यंत्रणेची माहिती देणेबाबत मागणी केली असल्याने फक्त युपीएस यंत्रणेसाठी झालेल्या रु.८ लाख ६१ हजार एवढ्या खर्चाची माहिती मंडळाने अर्जदारास दिली आहे, हे खरे आहे.

(२) हे खरे आहे, सदरहू संघटनेने दि.१६/११/२०१५ रोजी अशा आशयाचे निवेदन दिले आहे.

(३) उक्त प्रकरणाची सविस्तर चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याकामी कामगार आयुक्त यांनी कामगार उप आयुक्त (प्रशासन) व सहायक कामगार आयुक्त, मुंबई यांची दि.१५/३/२०१६ रोजीच्या आदेशान्वये नियुक्ती केली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईत तीन वर्षात नाकाबंदी ड्रॅक आणि ड्राइव्ह मोहिमेत वाहतुक
पोलिसांना वाहनाने धडक दिल्यामुळे झालेला मृत्यु**

(३२) ४०११४ (२०-०५-२०१६). श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत गत तीन वर्षात नाकाबंदी ड्रॅक आणि ड्राइव्ह मोहिमेत पोलिसांना वाहनाने धडक दिल्यामुळे पाच वाहतुक पोलिसांचा मृत्यु आणि ५२ जण गंभीर जखमी झाल्याचे दिनांक ६ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माटुंगा येथे मोटार सायकलच्या धडकेत नितीन परब यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याचे ही दिनांक ६ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणा संदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) मागील तीन वर्षात नाकाबंदी आणि झूंक आणि झाडव्ह मोहिमेत पोलीसांना वाहनाने धडक दिल्यामुळे १ वाहतूक पोलीसाचा मृत्यू आणि गंभीर दुखापतीच्या ८ घटना घडल्या आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

(३) नितीन परब यांच्या मृत्यूप्रकरणी माटुंगा पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ३/२०१६, भा.दं.वि.सं. कलम ३०४ (अ), २७९, ३३८ सह मो.वा का. कलम १८१, १९९, १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध न्यायलयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

गंभीर दुखापतीच्या ८ घटनांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यास गुन्हे नोंदविण्यात आले असून, सध्या सर्व प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अंबरनाथ (जि.ठाणे) येथील रेल्वे स्टेशन परिसरात रिक्शा वाहतूकदार गर्दी करित असल्याने प्रवाश्यांना अडचणीचे होत असल्याबाबत

(३३) ४०३०४ (२०-०५-२०१६). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंबरनाथ (पश्चिम) (जि. ठाणे) येथील रेल्वे स्टेशन जवळील परिसरात रिक्शा वाहतूकदार रिक्शा स्टॅण्ड सोडून रेल्वे जिन्याजवळ प्रवासी मिळण्याकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी करित असल्याने दैनंदिन प्रवाश्यांना रेल्वे स्टेशन पर्यंत पोहचण्यास विलंब व अडचणीचे होत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या आठवाड्यामध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी स्थानिक रहिवाशांनी अंबरनाथ पोलिस स्टेशन (प), यांच्याकडे अनेक लेखी तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात वाहतूक कोंडी दुरु करण्याकरिता मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद यांच्यासमवेत रिक्शा युनियन पदाधिकारी व रिक्शा चालक व्यापारी संघटनेची संयुक्त बैठक घेऊन नगरपरिषदेच्या मोकळ्या जागेत रिक्शा थांबवण्यासाठी तात्पुरती सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. तसेच, ऑटा रिक्शा चालकांना शिस्त व नियम पाळावे व सदर चौकात रिक्शा उभ्या करू नये याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्शा चालकांविरुद्ध ६७८ कसेस करून रु. ६७,८००/- तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली शहरामध्ये सातत्याने वाहतुक कोंडी होत असल्याबाबत.

(३४) ४१५७९ (२८-०४-२०१६). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सांगली शहरामध्ये वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने योग्य नियोजनाअभावी नागरिकांना प्रचंड वाहतुक कोंडीस सामोरे जावे लागत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नागरिकांकडून एकेरी मार्ग, व नो-पार्किंग झोन च्या नियमांचे सातत्याने उल्लंघन होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शहरातील वाहतुक कोंडी सुरळीत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) सांगली हे जिल्ह्याचे प्रमुख शहर असून बहुतांशी सर्व प्रकारची कार्यालये व्यवसाय व उद्योगधंदे या शहरामध्ये आहेत. त्यामुळे विविध ठिकाणावरून शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीक येतात. या तुलनेत शहरातील रस्ते अरुंद असून वाहतूकीच्या सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी थोड्या प्रमाणात होत असली तरी, वाहतूक पोलीसांकडून उचित व प्रभावीपणे कार्यवाही केली जाते.

(२) एकेरी वाहतूक व नो-पार्किंगचे उल्लंघन होणार नाही याची वाहतूक पोलीसांकडून दक्षता घेण्यात येते. सन २०१५ व एप्रिल, २०१६ अखेर प्रवेश बंद असलेल्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनुक्रमे ५,२९५ व १,९०२ केसेस केल्या आहेत. तसेच, अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सन २०१५ व एप्रिल, २०१६ अखेर अनुक्रमे ५,३३९ व ३,०६६ केल्या आहेत.

(३) सांगली शहरातील वाहतूक सुरळीत राहण्याकरीता खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहेत.

- १) शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे, पांढरे पट्टे मारणे, पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे इ. करीता महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला जातो.
- २) शहरातील एस.टी.स्टॅंड ते सिव्हील हॉस्पिटल चौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिशन हॉस्पिटल चौक या महत्त्वांच्या रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. तसेच योग्य ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले आहेत.
- ३) शहरातील प्रमुख रस्त्यांवर ताशी ५० कि.मी. वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
- ४) शहरातील प्रमुख ६ ठिकाणच्या चौकापासून ५० मीटर परिसरात नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे.
- ५) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध कलमांखाली सन २०१५ मध्ये ४२,३०७ केसेस करून कसुरदार वाहनचालकांकडून रु.५६,७०,४००/- एवढा दंड वसूल केला आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम

११७, १०२ अन्वये ५७ केसेस करून रु.६,५००/- एवढा दंड वसूल केला आहे. भा.दं.वि.सं. कलम २८३ अन्वये ९०६ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सन २०१६ एप्रिल अखेर १८,४६४ केसेस करून कसुरदार वाहनचालकांकडून रु.२९,१७,३००/- एवढा दंड वसूल केला आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११७, १०२ अन्वये ४७ केसेस करून रु.१०,१००/- एवढा दंड वसूल केला आहे. भा.दं.वि.सं. कलम २८३ अन्वये २७० जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

६) सांगली-मिरज-कुपवाडा शहरातील वाहतूक व्यवस्थापन योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, सांगली व आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाडा यांच्याकडे मंजुरी व कार्यवाहीस्तव पाठविण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बुलडाणा जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्रात नावाची नोंदणी केली असल्याबाबत

(३५) ४२०४८ (०५-०५-२०१६). श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलडाणा जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी सन २०१५ या वर्षातील आठ-महिन्यांत ८ हजार ९२९ जणांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्रात आपल्या नावाची नोंदणी केली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती केंद्र उभारण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०६-२०१६) :(१) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा येथे जानेवारी, २०१५ ते ऑगस्ट, २०१५ या आठ महिन्यांच्या कालावधीत ८८०१ उमेदवारांनी नावाची नोंदणी केली आहे.

(२) राज्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत राज्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन व मदत करण्यात येते. या यंत्रणे अंतर्गत सध्या राज्यातील बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन व मदतीकरिता क्षेत्रीय स्तरावर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, बुलडाणासह एकूण ४० कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे, ६ विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रे व आदिवासी उमेदवारांकरिता ०८ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्रे, कार्यरत आहेत.

राज्यातील बेराजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून खालील योजना राबविण्यात येत आहेत :-

- अ) रोजगार मेळावे.
 - ब) रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम.
 - क) प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील मठ मार्वे येथील धारवली गावाजवळ एका महिलेचा
मृतदेह गोणीत भरून टाकण्यात आल्याबाबत**

(३६) ४२११५ (२४-०५-२०१६). श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील मालवणी परिसरात मठ मार्वे येथील धारवली गावाजवळ एका महिलेचा मृतदेह गोणीत भरून टाकण्यात आला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर ठिकाणी यापूर्वीही दोन हत्या झाल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने सदर हत्यासंदर्भात कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) होय.

- (२) याबाबत मालवणी पोलीस, मुंबई यांचे कडील माहिती निरंक आहे.
- (३) उपरोक्त गुन्ह्या संदर्भात मालवणी पोलीस स्टेशन गु.र.क्र. १६/१६ भा.दं.वि.सं कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून त्यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेले आहे.

सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत एकाही डान्सबारला परवाना देण्यात आला नसल्याबाबत

(३७) ४२१४८ (१७-०५-२०१६). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार वरील बंदी उठविल्यानंतर मुंबई पोलिसांकडे डान्सबारच्या परवान्यासाठी १५० अर्ज आले असले तरी यासंदर्भात अटीची पूर्तता केली नसल्याने एकाही डान्सबारला परवाना देण्यात आला नसल्याचे माहे डिसेंबर, २०१५ दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, डान्सबारबाबत धोरण ठरविण्यासाठी गृह विभागाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर शिफारशीची शासनाने छाननी केली आहे काय, असल्यास, छाननीचा निष्कर्ष काय आहे,
- (४) तसेच डान्सबारमधील महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्यांनाच परवाना देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) होय.

- (२) नाही. गृह विभागाकडून डान्सबारबाबत धोरण ठरविण्यासाठी समिती नेण्यात आलेली नाही.
- (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

भायखळा (मुंबई) येथील डिव्हीजन कॅटल पॉण्ड गार्लिक कंपाऊण्ड येथील जमीन एका विकासकाला पुनर्विकासासाठी नियमबाह्य पध्दतीने देण्यास मदत करणाऱ्या महानगरपालिका अधिकाऱ्यावर कारवाई करणेबाबत

(३८) ४२३९४ (१०-०३-२०१६). अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भायखळा (मुंबई) येथील डिव्हीजन कॅटल पॉण्ड गार्लिक कंपाऊण्ड येथील जमीन एका विकासकाला पुनर्विकासासाठी नियमबाह्य पध्दतीने देण्यास मदत करणाऱ्या भाऊसाहेब कोळेकर या मुंबई मनपा अधिकाऱ्याला प्रशासनाने फक्त पाच हजाराचा दंड ठोठाऊन सोडून दिले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त जागा ही खेळाचे मैदान व उद्यानासाठी राखीव असतानाही नियमबाह्य पध्दतीने भुखंडावर निवासी गाळे नसतांना व झोपड्या संरक्षित नसतानाही विकासकाला पुनर्विकासासाठी नियमबाह्य पध्दतीने भुखंड देण्याची कारणे काय आहेत, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, अशाप्रकारे परवानगी देणा-या दोषीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०३-२०१६) :(१) भायखळा डिव्हीजन कॅटल पॉण्ड गार्लिक कंपाऊण्ड येथील भूभाग क्र.१९७०, १/१९७०, २/१९७० वरील विकास नियंत्रण नियमावली ३३(७) नुसार पुनर्विकासाचा प्रस्ताव सागरीका को.ऑ.सोसायटी (प्रस्तावित) व स्पिनींग वर्ड इंटरप्रायझेय या

विकासकाकडून दिनांक २८.११.२००६ रोजी सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने महापालिका भाडेकरुंची शोध यादी (Inventory) तयार करण्याकरिता प्रस्ताव सहाय्यक आयुक्त "ई" विभाग यांच्याकडे पाठविण्यात होता.

प्रस्तावाच्या आवश्यकतेनुसार व महापालिकेच्या धोरणानुसार कमीत कमी एकतरी निवासी भाडेकरु व एकूण कमीतकमी १० भाडेकरु आवश्यक असतात. सदर प्रस्तावामधील वाणिज्य भाडेकरुस रहिवाशी भाडेकरु दाखविण्यात आल्यामुळे, सदर प्रकरणी करण्यात आलेल्या खात्यांतर्गत चौकशीमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तत्कालिन सहाय्यक आयुक्त (सेवानिवृत्त) यांना शिक्षा म्हणून रु.५०००/- इतकी रक्कम त्यांच्या मासिक निवृत्ती वेतनातून एकरकमी काढून घेण्यात यावी असे आदेश आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी पारित केले आहेत.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मंजूर पुनर्घटित विकास आराखड्यानुसार भूभाग क्रमांक १९७०, १/१९७०, २/१९७० चा बहुतांश भाग मनोरंजनाचे मैदान म्हणून आरक्षित आहे.

सागरीका को.ऑ.सोसायटी (प्रस्तावित) या नावाने सादर करण्यात आलेल्या पुनर्विकासाच्या प्रस्तावामध्ये विकास नियंत्रण नियमावलीतील ३३(७) मध्ये तरतुदीची पूर्तता होत नसल्याने सदर प्रस्तावास कोणतीही मंजूरी न देता सदर प्रस्ताव दि.३०.१०.२००७ रोजी दप्तरी दाखल करण्यात आलेला आहे.

(३) व (४) सदर प्रकरणाच्या करण्यात आलेल्या खात्यांतर्गत चौकशीमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तत्कालिन सहाय्यक आयुक्त (सेवानिवृत्त) यांना शिक्षा म्हणून रु.५०००/- इतकी रक्कम त्यांच्या मासिक निवृत्ती वेतनातून एकरकमी काढून घेण्यात यावी असे आदेश आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी पारित केले आहेत.

सदर शिक्षेसाठी स्थायी समिती/ महानगरपालिका यांची सक्षम प्राधिकारी म्हणून मंजूरी घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

तसेच, प्रस्तुत प्रकरणी करण्यात आलेल्या खात्यांतर्गत सर्वकष चौकशीमध्ये इतर ११ अधिकारी/कर्मचारी देखील दोषी आढळले असून, त्यांच्यावर आयुक्तांच्या आदेशानुसार शिक्षादेश बजावण्यात आले आहेत.

**सांताक्रुझ पूर्व मुंबई येथील प्रभात कॉलनी परिसरात नळांतून
किडेमिश्रीत पाणी येत असल्याबाबत**

(३९) ४२४२५ (०६-०३-२०१६). अॅड.के.सी.पाडवी (अक्कलकुवा), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांताक्रुझ (पूर्व) मुंबई येथील प्रभात कॉलनी परिसरात नळांतून किडेमिश्रीत पाणी येत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कारणास्तव या रहिवाशांना टॅकरवर आपली तहान भागवावी लागत असल्याने त्यांचे जीवन धोक्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने आवश्यक कार्यवाही केली वा करित आहे काय,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०३-२०१६) :(१) सांताक्रुझ (पूर्व) प्रभात कॉलनी परिसरातील रोड नं.१, रोड नं.६ व रोड नं.९ वरील काही ठिकाणांवरून दुषित पाण्याच्या तक्रारी जानेवारी, २०१६ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाल्या होत्या. परंतु नळातून किडेमिश्रित पाण्यासंबंधी कुठलीही तक्रार महापालिकेस प्राप्त झाली नाही.

(२) हे खरे नाही.

(३) सांताक्रुझ (पूर्व) प्रभात कॉलनी येथील दुषित पाण्याचे निराकरण करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली वा येत आहे :-

* सांताक्रुझ (पूर्व) प्रभात कॉलनी परिसरातील रोड नं.१, रोड नं.६ व रोडनं.९ वरील काही ठिकाणांवरून दुषित पाण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, चार ठिकाणी त्वरीत फ्लशिंग चालू करण्यात आले. तसेच प्रभात कॉलनी परिसरात रोड नं.१ येथे ३०० मीमी व १५० मीमी व्यासाच्या जलवाहिन्यावरिल गळत्या तात्काळ बंद करण्यात आल्या.

* सांताक्रुझ बस डेपो येथील १५० मीमी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी जवळून जाणारी ८० मीटर लांबीची जलवाहिनी बदलून नवीन टाकण्यात आली.

* नेहरु रोड व पश्चिम द्रुतगती मार्ग जंक्शन येथे हॉटेल किनाराजवळ २५० मीमी, ३०० मीमी, व ४५० मीमी व्यासाच्या जलवाहिनीवर झडपा बसविण्याचे काम प्रस्ताविले असून वाहतूक पोलीस विभागाकडून परवानगी मिळताच सदर काम तातडीने पूर्ण करण्यात येईल.

सदर परिसरात बनारसी स्वीट मार्ट (नेहरु रोड) ते सेवानगर (चोपडा बिल्डींग) रोड नं.१ व रोड नं. ९ या ठिकाणी १५० मीमी व्यासाची (८०० मीटर) व ३०० मीमी व्यासाची (४५० मीटर) नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर झाले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे शहरातील वारजे, माळवाडी, धनकवडी, मांजरी या परिसरात
गावठी दारु विकली जात असल्याबाबत**

(४०) ४२६०९ (२४-०५-२०१६). श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील वारजे, माळवाडी, धनकवडी, मांजरी या परिसरात सर्रास गावठी दारु विकली जात असल्याचे माहे जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील गावठी दारु विक्रीला पायबंद घालण्याबाबत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) अंशतः खरे आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील वारजे माळवाडी व धनकवाडी भागात गावठी दारु विकली जात असल्याचे माहे जाने, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे तथापि मांजरी भागात माहे जाने, २०१६ मध्ये अवैध दारु विक्री संबंधात गुन्हे दाखल नाहीत.

(२) गावठी दारु विक्रीला पायबंद घालण्याबाबत खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येते.

अ) गावठी दारु विक्री करणाऱ्या सराईत इसमाविरुद्ध मुंबई दारुबंदी अधिनियम कलम ९३ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येते.

ब) गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढून वेळीच गावठी दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येते.

क) पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस मित्रांचे मदतीने माहिती काढून कारवाई करण्यात येते.

ड) गावठी दारु तयार करणाऱ्या इसमाबाबत / ठिकाणाबाबत माहिती घेऊन त्यांचे सूमळ उच्चाटन करण्यात येते.

ग) राज्य उत्पादन शुल्क व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक आयोजित करून माहितीची देवाण घेवाण केली जाते.

घ) सन २०१६ मध्ये पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात गावठी दारु संबंधात १४५ केसेस करण्यात येवून त्यामध्ये १६९ आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून किं.रु. ५,१९,१७०/- चा माल जप्त करण्यात आला आहे.

च) सन २०१६ मध्ये मुंबई दारुबंदी अधिनियम कलम ९३ प्रमाणे ४८ सराईत इसमांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे येथे दरोड्याचा बनाव करून ट्रकसह लाखो रुपयांच्या मालाचा

अपहार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आल्याबाबत

(४१) ४४०७८ (१६-०५-२०१६). श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सुनिल शिंदे (वरळी) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथे दरोड्याचा बनाव करून ट्रकसह लाखो रुपयांच्या मालाचा अपहार करणाऱ्या टोळीचा ठाणे शहर पोलिसांनी २४ तासांत तपास करून आठ जणांना दिनांक ९ जानेवारी, २०१६ रोजी वा त्या सुमारास अटक केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त बाबी संदर्भात अधिक चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) होय.

(२) सदर प्रकरणी शिळ डायघर पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ०१/२०१६ भा.दं.वि.सं. कलम

वि.स. १८१ (३१)

४०६, ४२०, १८२, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आलेले आहे.

सदर गुन्हातील आरोपींच्या ताब्यातून रु. १३,३३,८७६/- रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलेला असून अटक आरोपीविरुद्ध मा.न्यायालयात दिनांक ०२.०३.२०१६ रोजी दोषारोपत्र दाखल करण्यात आलेले आहे.

सदर गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**डोंबिवली येथील टिळक नगर परिसरात राहणाऱ्या कल्पना
लिमये या महिलेच्या हत्येचा तपास लावणेबाबत**

(४२) ४६४५२ (२०-०५-२०१६). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डोंबिवली येथील टिळक नगर परिसरात राहणाऱ्या कल्पना लिमये या महिलेची हत्या होऊन दहा महिने उलटले तरीही हत्येचा तपास लावण्यात पोलीसांना अपयश आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) : (१) व (२) सदर प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयातील टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गु.र.क्र. ३१/२०१५ भा.दं.वि.सं. कलम ३०२, ३९७, ४४९, २०१, ३९४ प्रमाणे दिनांक २१.०२.२०१५ रोजी गुन्हा दाखल आहे.

सदर बाबत गुन्हा दाखल झालेनंतर गुन्हा उघडकीस येण्याचे दृष्टीने एकूण ९९ साक्षीदार तसेच संशयीत वाटणाऱ्या व्यक्तींना विचारपुस करून तपास करण्यात आला आहे. गुन्हा उघडकीस येण्याकरिता गुप्त बातमीदार यांना गुन्हाचेबाबत माहिती देण्यात आलेली आहे व तसेच पोलीस आयुक्तालयातील सर्व क्राईम युनिट व सर्व पोलीस ठाण्यांना तपासाबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या राज्यातील व्य
क्तींना सन्मान पेन्शन देण्याबाबत**

(४३) ४७५५२ (१७-०५-२०१६). श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) देशातील बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान छत्तीसगड इत्यादी राज्याच्या धर्तीवर दिनांक २५ जून, १९७५ ते मार्च, १९७७ या आणीबाणीच्या कालावधीत कारावास भोगलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना सन्मान पेन्शन देण्यात यावी अशी मागणी दिनांक २७ जानेवारी, २०१६ रोजी मा. मुख्यमंत्री यांना लोकप्रतिनिधींनी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात शासनाने कोणता निर्णय घेतला आहे व त्यानुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) यासंदर्भात अद्यापही कोणताच निर्णय घेतला नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०६-२०१६) : (१) होय.

(२) व (३) निर्णय विचाराधीन आहे.

**मुंबई शहरातील मालाडमधील कुरार परिसरात भोंदुबाबासह
पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याबाबत**

(४४) ४७६१७ (१७-०५-२०१६). डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा), श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहरातील मालाडमधील कुरार परिसरात जादूटोणा करून गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या एका भोंदुबाबासह पाच जणांवर पोलीसांनी दिनांक १४ जानेवारी, २०१६ रोजी गुन्हा दाखल करून एकास अटक केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी संबंधितावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) : (१) होय.

(२) प्रस्तुत प्रकरणी कुरार पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १४/२०१६ भा.दं.वि.सं. कलम १४३, १४९, ४२७, ४५४ सह कलम ३ (२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनष्टि व अघोरी प्रथा व जादुटाणा यांना प्रतिबंध व त्यांचे समुळ उच्चाटन अधिनियम २०१३ अन्वये, दि. १४.०१.२०१६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आलेले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

सदरचा गुन्हा तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजकांनी पोलीसांचे १ कोटी ८० लाख रुपये थकविल्याबाबत

(४५) ४८२६१ (२३-०५-२०१६). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजकांनी मुंबई पोलीसांच्या सुरक्षेसाठीचे १ कोटी ८० लाख रुपये थकविल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त बाबीची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने थकित रक्कम वसूल करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजकांनी मुंबई पोलीसांच्या सुरक्षेसाठीचे एकूण प्रलंबित १,९०,९९,८३३/- पैकी ५०,००,०००/- रक्कमेचा धनादेश पोलीस उप आयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांच्या कार्यालयात जमा केला असून उर्वरित १,४०,९९,८३३/- इतकी रक्कम येणे बाकी आहे.
(२) होय, मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजकांनी प्रलंबित रक्कम तात्काळ भरण्याबाबत पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या कार्यालयामार्फत पत्रव्यवहार सुरु आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती महानगरपालिकेद्वारे खरेदी करण्यात आलेल्या फायबर लेडीज टॉयलेट मधील गैरव्यवहाराबाबत नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत

(४६) ४९०५५ (२०-०५-२०१६). डॉ.सुनिल देशमुख (अमरावती) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती महानगरपालिकेद्वारे सन २०१२-१३ या वर्षात खरेदी करण्यात आलेल्या फायबर लेडीज टॉयलेट मध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याने महानगरपालिकेद्वारे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन, अमरावती येथे संबधित अधिकारी व कंत्राटदार यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर गुन्ह्याचे अनुषंगाने कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

- (२) गुन्ह्याचे तपासात आरोपीतांनी कोणत्याही प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करून त्याचा खरे म्हणून उपयोग केल्याचे तसेच महानगरपालिका प्रशासनाची फसवणूक केल्याबाबत पुरावा मिळून न आल्याने व आरोपीविरुद्ध कोणत्याही प्रकारे गुन्हा सिध्द होत नसल्याने गुन्ह्यात क समरी तयार करून विद्यमान न्यायालयात मंजूरीसाठी पाठविली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**शनि शिंगणापूर (जि.अहमदनगर) येथील मंदिराच्या चौथऱ्यावर
महिलांना असलेल्या प्रवेश बंदीबाबत**

(४७) ४९५६८ (२०-०५-२०१६). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शनि शिंगणापूर (जि.अहमदनगर) येथील मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना असलेली प्रवेश बंदी उठविण्याची मागणी भुमाता ब्रिगेड या संस्थेने केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्यावरून देवस्थान कमिटी व महिलांच्या संघटना यांच्या मध्ये तीव्र संघर्ष निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश देण्यावरून निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर स्थानिक पातळीवरून तोडगा काढण्याबाबत मा.मुख्यमंत्र्यांनी सुचना दिल्या असूनही या संदर्भात तोडगा निघालेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या संदर्भात शासनाची भूमिका काय आहे व त्यानुषंगाने पुढे कोणती कार्यवाही वा उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

मा.मुख्यमंत्री महोदयांनी सुचना दिल्यानंतर मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दि.०६.०२.२०१६ रोजी बैठक घेण्यात आली होती या बाबतचा अहवाल मा.मुख्यमंत्री कार्यालयास दि.११.०२.२०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर केला आहे.

मा.उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका क्र. ५५/२०१६ वरील दि. ०१.०४.२०१६ रोजीच्या आदेशाप्रमाणे दि. ०८.०४.२०१६ पासून देवस्थानने स्त्री व पुरुष भक्तांना शनि चौथऱ्यावर जाऊन शनि देवाचे दर्शन घेणे खुले केले आहे. दि.०८.०४.२०१६ पासून धार्मिक गर्दीचे उत्सव वगळता चौथऱ्यावरून स्त्री व पुरुष नियमितपणे दर्शन घेत आहेत.

(४) श्री.शनिशिंगणापूर येथील शनिचौथरा व इतर धार्मिक स्थळाबाबत मा.उच्च न्यायालय, येथे श्रीम. विद्या बाळ यांनी जनहित याचिका क्र. ५५/२०१६ दाखल केलेली होती. सदर जनहित याचिकेची गुणदोषावर चौकशी होऊन दि. ०१.०४.२०१६ रोजी आदेश पारीत केला असून सदर आदेशाप्रमाणे दि. ०८.०४.२०१६ पासून देवस्थानने स्त्री व पुरुष भक्तांना सदर आदेशाप्रमाणे शनिचौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेण्याचे खुले केले आहे. सदर दिनांकापासून धार्मिक गर्दीचे उत्सव वगळता चौथऱ्यावरून नियमितपणे दर्शन घेत आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील लोकलमध्ये प्रवाशांकडून बोगस संस्थांच्या नावे कॅन्सर रुग्णांसाठी
पैसे गोळा करणाऱ्या युवक-युवतींना अटक केल्याबाबत**

(४८) ५००३१ (१६-०५-२०१६). श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील लोकलमध्ये प्रवाशांकडून बोगस संस्थांच्या नावे कॅन्सर रुग्णांसाठी पैसे गोळा करणाऱ्या १९ युवक-युवतींना पोलीसांनी दिनांक ११ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास अटक केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी तपास केला आहे काय, तपासात काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) मुंबईतील लोकल प्रवाशांकडून बोगस संस्थांच्या नावे कॅन्सर रुग्णांसाठी पैसे गोळा करणाऱ्या १९ युवक-युवतींना दि. ११ जानेवारी, २०१६ वा त्यासुमारास पोलीसांनी अटक केली, हे खरे नाही. परंतु याबाबत रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), मध्य रेल्वे, सीएसटी, मुंबई यांचे कडून कारवाई करण्यात आली आहे.

(२) दि. १० मार्च, २०१६ रोजीच्या लोकसता या मराठी वर्तमानपत्रात “कर्करुग्णांसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाईचा बडगा-रेल्वे सुरक्षा दलाची विशेष मोहिम” या मजकुराची बातमी छापून आली होती. याबाबत रेल्वे सुरक्षा बल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई यांच्याकडून सन २०१६ मध्ये ३६ युवक - युवतींवर रेल्वे कायदा कलम १४४ (२), १४५, १४७ अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई उपनगरातील इस्टर्न फ्री वे वर वाहतूक कोंडी होत असल्याबाबत

(४९) ५०८५७ (१६-०५-२०१६). श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई उपनगरातील इस्टर्न फ्री वे वरून सकाळी व संध्याकाळी दररोज अर्धा ते पाउण तास वाहतूक कोंडी निर्माण होवून वाहतूकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक सूरळीत होण्याकरीता कोणती उपाय योजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) :(१) इस्टर्न फ्री वे हा दोन मार्गिका असलेला उड्डाणपूल असल्याने, काही वेळेस उड्डाणपुलावर एखादे वाहन बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास काही कालावधीकरीता वाहतूकीवर परिणाम होतो. तसेच उड्डाणपुलावर वाहतूक

वळविण्याकरिता आऊटलेट नसल्याने वाहतूक कोंडी होते. तथापि, अपघातग्रस्त / बंद वाहने हटविल्यानंतर वाहतूक पुर्ववत होते.

(२) इस्टर्न फ्री वे वर अपघातग्रस्त / बंद वाहने तात्काळ हटविण्याकरिता उड्डाणपुलाच्या सुरवातीला व शेवटी दोन्ही बाजूस पायधुनी, ट्रॉम्बे आणि माटुंगा वाहतूक विभागाकडील खाजगी कर्षित वाहनांचा वापर केला जातो.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ताडदेव (मुंबई) येथील एमपी मिल कंपाउंडमधील पोलीस विभागाच्या जागेवर झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये एसडी कॉर्पोरेशनने चक्क मुंबई पोलिसांची फसवणूक केल्याबाबत

(५०) ५१४८८ (०४-०३-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ताडदेव (मुंबई) येथील एमपी मिल कंपाउंडमधील पोलीस विभागाच्या जागेवर झोपडपट्टी पुर्नविकासामध्ये एसडी कॉर्पोरेशनने चक्क मुंबई पोलिसांची फसवणूक केली असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकाराखाली माहे १७ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ताडदेव मधील एमपी मिल कंपाउंड मधील असलेल्या भूखंडामधील ०.९५ हेक्टर जमीन पोलीस विभागासाठी राखीव ठेवण्याचे आदेश महसूल विभागाने माहे २ फेब्रुवारी, १९८९ रोजी दिले असताना त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (२९-०३-२०१६) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) ताडदेव (मुंबई) येथील न.भू.क्र.७२५ (पै) येथील ४.२६ हेक्टर जमिनीपैकी ३.३१ हेक्टर जागेवर झोपड्यांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व ०.९५ हेक्टर जागा पोलीस विभागाला देण्याबाबतचे महसूल विभागाचे दि.०२.०२.१९८८ रोजीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तदनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विकास नियंत्रण नियमावली, १९९१ च्या तरतुदी अंमलात आलेल्या आहेत. त्याच्या तरतुदीनुसार प्रथम झोपडपट्टी पुनर्विकास योजना मे. एसडी कॉर्पोरेशन याच्यामार्फत सादर करण्यात आली होती. सदरहू योजनेस दि.२६.२.१९९६ रोजी प्रथम आशयपत्र देण्यात आले. विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार सदर आशयपत्रामध्ये पोलीस हौसिंगच्या आरक्षणासाठी २५५५.६० चौ.मी. इतक्या बांधीव क्षेत्राची तरतुद करण्यात आली होती. त्यानंतर सदरहू झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे रूपांतरण विनियम ३३(१०) मधील तरतुदीनुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये करण्यात येवून प्रथम आशयपत्र दि.१४.०१.१९९९ रोजी देण्यात आले होते. त्यावेळी विकास योजना आराखड्यामधील पोलीस हौसिंगसाठी असलेल्या आरक्षणानुसार बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ विनियम

३३(१०) मधील परिशिष्ट-४ च्या खंडीका ७.५ च्या तरतुदीनुसार २५% म्हणजेच ३०२५.७५ चौ.मी. इतके बांधीव क्षेत्र पोलीस हौसिंगसाठी स्वतंत्र इमारतीत प्रस्तावित करण्यात आले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सदर इमारतीचे आराखडे मंजूरी व अभिप्रायासाठी पोलीस विभागाकडे दि.२९.१२.२०१० रोजी पाठविले आहेत. पोलीस हौसिंग कॉर्पोरेशनने सदरचे आराखडे काही सुधारणासह तत्त्वतः मान्य केल्याचे फेब्रुवारी, २०१५ मध्ये पोलीस आयुक्त, मुंबई यांना कळवून त्याची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना दिलेली आहे. तथापि, पोलीस आयुक्त, मुंबई यांचेकडून अद्याप अंतिम मंजूरी प्राप्त झालेली नाही.

(४) व (५) सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा संपूर्ण आढावा घेण्यात आला व आतापर्यंत योजनेमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झालेली कार्यवाही पूर्णतः नियमानुसार व तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यास्तव या प्रकरणी अधिक कार्यवाहीची आवश्यकता दिसून येत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.